

Unleash your potential

Aptech Limited Regd. office: Aptech House A-65, MIDC, Moroi, Andheri (E), Mumbai - 400 093. T: 91 22 2827 2300 F: 91 22 2827 2399 www aptech-worldwide corn

June 8, 2021

To,
BSE Limited
25th Floor, P J Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001
Scrip Code: 532475

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-KurlaComplex,
Bandra (E), Mumbai - 400 051.
Symbol: APTECHT

Dear Sir/Madam,

Sub.: Announcement under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR") - Newspaper Publication

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A and Regulation 44 of the SEBI LODRand in Compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 (Management and Administration) Rules, 2014 CircularsNos.14/2020, 17/2020, 20/2020and 02/2021 dated 8thApril 2020, 13thApril 2020, 5thMay 2020and 13th January 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 Circulars") Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11dated 12th May 2020 and 15th January, 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), enclosed herewith, please find the copies of newspaper advertisements published today i.e. June 8, 2021 giving Notice of the 21stAnnual General Meeting of the Company to be held on Thursday, July 1, 2021 at04.00p.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio-Visual Means (VC/OAVM) facility only for e-Voting details and procedure for registering email addresses.

Kindly take the same on record.

For Aptech Limited

A K Biyani

Company Secretary Membership No: F8378

Encl.: as above

CIN No.: L72900MH2000PLC123841 Email ld: info@aptech.ac.in

बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

सरकारांनीच घेतली होती. पण मोदी सरकारने आपली जबाबदारी राज्यांवर ढकलून पळ काढला होता. काँग्रेस पक्ष, खा. सोनियाजी गांधी, खा. राह्ल गांधी यांनी हा मुद्दा लावून धरला. देशभरातून केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणांवर टीका होऊ लागली आणि सुप्रिम कोर्टाने फटकारल्यावर आता नाईलाजाने लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. आता केंद्राने जबाबदारी घेतलीच आहे तर ती नीट पार पाडावी हीच अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. कोर्टाने दट्टा दिल्यानंतर राज्यांवर

मोदींनी हशारीने आपले अपयश लपवण्यासाठी राज्यांची विनंती आहे. राज्य सरकारे आता असमर्थ ठरत आहेत, पुर्नविचारांची मागणी करत आहेत असे म्हणत सोयीस्करपणे बगल दिली. पण महाराष्ट्र सरकारने मात्र लसीकरणाची जबाबदारी घेऊन एकरकमी पैसे देऊन राज्यातील जनतेला लस देण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या

आडमुठेपणामुळे लसीकरण मोहिमेला गती येत नव्हती. केंद्र सरकारला उशिरा शहाणपण आले आहे. कोविन ॲपमध्ये अजुनही अडचणी आहेत, जिल्हा ओलांडून लोक लसीकरण करून घेण्यासाठी जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष तयार होतो. त्यामुळे या त्रुटी दूर करून केंद्राने लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आणावी, महाराष्ट्र सरकार त्यासाठी केंद्राला पूर्ण क्षमतेने मदत करेल. असेही थोरात म्हणाले

यूनियन बैंक 🕼 Union Bank

अनिधा Andhra

रिजनल ऑफिस, मुंबई वाशी २ रा मजला, कोरल स्केअर इमा., सुरज वॉटर पार्क समोर, घोडबंदर रोड, ठाणे (प)- ४०० ६१५. द्. क्र. (०२२) २५९७ ४०४३ आणि २५९७ ५५७८

मागणी सूचना

कलम १३ (२) सहवाचता सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(३) अन्वये

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तपशिलानुसार नमुद सदर सूचना जारी केल्याच्या तारखेपासून **६० दिवसां**त थकबाकी रकमेची मागणी करण्यासाठी खालील नमुद कर्जदार/हमीदारांना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम् १३ (२) च्या अनुपालनात मागणी सुचना जारी केली होती. सदर सुचना न पोहोचता/न बजावता परत आल्या हणून सदर सूचनेचे प्रकाशन हे खालील कर्जदार/ हमीदारांच्या माहितीसाठी करण्यात येत आहे.

कर्जदार आणि हमीदाराचे नाव आणि पत्ता	मिळकतीचे वर्णन
श्री. स्नेहल एस तुरमारे	फ्लॅट क्र. बी-३०३, ३ रा
पत्ताः बी/४७/४४ सारग तरंग, वृंदावन सोसायटी, ठाणे (प)- ४०० ६०२. सीसी: फ्लॉट क्र. बी-३०३, ३ रा मजला, श्रृती पार्क	मजला, श्रृती पार्क सीएचएस
४०० ६०२. सीसी: फ्लॅट क्र. बी-३०३, ३ रा मजला, श्रृती पार्क	लि., कोळशेत रोड, धोकळी
सीएचएस लि., कोळशेत रोड, धोकळी नाका, ठाणे (प)- ४००	नाका, ठाणे (प)- ४०० ६०७.
६०७.	
) 3) 6	0) 0 0

न्याअर्थी वरील नमुद नुसार कर्जदार आणि हमीदारांच्या विनंतीनुसार **युनियन बँक ऑफ इंडिया,(ई–आंध्रा** बँक) वाशी शाखेने पत सविधा मंजर केल्या होत्या. वरील खाते हे महल आणि त्यावरील व्याजाचे प्रदान न केल्यामुळे एनपीए म्हणुन वर्गीकृत करण्यात आले आहे आणि परिणामी **दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड** रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३, पोटकलम (२) अंतर्गत वरील नमुद तारखेस आणि दिलेल्या पत्त्यावर कर्जदार आणि हमीदारांना मागणी सूचना जारी करण्यात आली होती. परंतु ती न बजावता परत आली. ज्याअर्थी बँकेची वरील सदर थकबाकी ही कर्जदारांच्या नावासमोर नमुद केलेल्या तारणांद्वारे सुरक्षित आहे, वरील सदर मागणी ही सदर सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसां**त तारखेपर्यंत व्याज अधिक त्यांच्या नावासमोर नमुद केलेली बँकेची वरील मुद थकबाकी चुकती करण्यासाठी सदर सूचनेच्या मार्फत सर्व वरील पत्त्यावर सदर ॲक्टच्या कलम १३ गोटकलम (२) अंतर्गत कर्जदार आणि हमीदार यांच्याकडे यादारे करण्यात येत आहे. कसर केल्यास बँक

प्राप्तेसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ पोटकलम (४) अन्वये पुढील पावले उचलण्याची कार्यवाही करेल गरील सर्व कर्जदार आणि हमीदार यांना बँकेच्या पूर्व मंजुरीशिवाय बँकेकडे गहाण वरील नमुद मिळकतींचे हस्तांतर करण्यासाठी कोणत्याही अन्य प्रकारे विक्री, हस्तांतर न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कर्जदार/हमीदार यांना कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडन कलम १३(२) अंतर्गत जारी केलेली **मळ सचना** प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दिनांक : ०८.०६.२०२१

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

(पश्चिम), ठाणे-४०१२०२. दू. क्र

^{,२५०-२३३८०७९}. श्री. विनय सिंग

(शाखा प्रमेख)ः मोब. क्र.

इंडियन बँक अंधेरी (आयबी) शाखा

पत्ता:- ११/१२, माधव नगर, एस व्ही

रोड, अंधेरी (पश्चिम), ग्रेटर मुंबई,

२६२०५८००. श्री. मुकेश सिंगः मोब.

इंडियन बँक बोरिवली (प) शाखा,

पत्ताः चंदावरकर रोड बोरिवली (प), दू.

क्र. (०२२) २८९५ ५८५८ / २८९५

<८६८, श्री. <mark>सुजीत कुमार झा</mark> (शाखा

प्रमुख), संपर्क क्र. ७७३८१ ५२०४३.

डी १ ए, नवापुर रोड, अमेया पार्क

बोईसर, ठाणे-४०१५०१. दू. क्र.

2424-266300

श्री. प्रताप व्ही. प्रभुणे:

१८९७८४१४५९

800046.

इएमडी रक्कम:

रु. ५.०५ लाख

राखीव किंमत:

रु. १३.६० लाख

इएमडी रक्कम

रु. १.३६ लाख

राखीव किंमत:

ह. ७५.३५ लाख

इएमडी रक्कम :

रु. ७.५४ लाख

राखीव किंमत:

इएमडी रक्कम:

रु. १.०० लाख

रु. १,८६,९६७.०९ + त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभार

रेसिडेन्सी मध्ये साईधाम कॉम्प्लेक्स, दीप एज्युकेशन कॉलेज | मीना अकलंक

जवळ, सरवली गाव-बोईसर (प), ता. पालघ्जर-४०१५०१

को-ऑप. हाऊ. सोसा. लि, ब्रम्हांड कॉम्प्लेक्स, आजाद

नगर, घोडबंदर रोड, गाव कोलशेट, ठाणे (प.)-४००६०७

सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये ज्याचे बिल्टअप क्षेत्र ७३८

फ्लॅट क्र. २०४, २रा मजला, मंदार, अपार्टमेंट, गाव बोलिंज,

तालुका वसई, सर्व्हे क्र. ३, हिस्सा क्र. ६/२, ६/१ बी, जि.

पालघर. **ज्याचे बिल्टअप क्षेत्र** ४६० चौ. फू. **(प्रत्यक्ष**

गाळा क्र. १, २, ३, ४, ५ आणि ६, ए-विंग,, १ला मजला,

एव्हरशाईन सिटी, प्लॉट बेअरिंग एस. क्र. ११७, गाव कुडुस

ता. वाडा, पालघर **ज्याचे बिल्टअप क्षेत्र –**३३९५.७५ चौ.

फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, ब्लॉक क्र. ०५, इमारत क्र.

१७२, १७३ आणि गट क्र. १५८, हिस्सा क्र. ०१/०२ गाव

बेटेगाव, बोईसर चिल्लार रोड, बोईसर (इओ ता. आणि जि.

पालघर. **ज्याचे बिल्अअप क्षेत्र** ४३६ चौ. फू. सरफैसी ॲक्ट

ई/२, एल-टाईप, ओस्तवाल वंडर सिटी, गट क्र. १५६,

बिल्ट अप क्षेत्र ४७९ चौ. फू. (प्रत्यक्ष कब्जा)

चौ. फू. (सांकेतिक कब्जा)

फू. (सांकेतिक कब्जा)

१३(२) अंतर्गत जारी केलेली मूळ सूचना प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया

इंडियन बैंक

Aptech 🧩

ॲप्टेक लिमिटेड

<u>advanced enzymes</u>

ॲडव्हान्स्ड एनझाईम टेक्नोजॉजीस लिमिटेड

सीआयएन: एल२४२००एमएच१९८९पीएलसी०५१०१८

नोंदणीकृत कार्यालय: सन मॅग्नेटिका, ए विंग, ५ वा मजला, एलआयसी सर्व्हिस रोड, लुईसवाडी,

ठाणे (प) ४०० ६०४, महाराष्ट्र भारत

दूर. : +९१-२२-४१७० ३२००, फॅक्स : +९१-२२-२५८३ ५१५९

वेबसाईट : www.advancedenzymes.com,

ईमेल : investor.grievances@advancedenzymes.com

सूचना

कंपनीचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये (आयईपीएफ) खात्यामध्ये इक्विटी शेअर्स

व अप्रदानित लाभांश यांचे हस्तांतरण सूचना याद्वारे कंपनीच्या भागधारक यांना देण्यात येते की, गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण

(लेखा, लेखापरीक्षण, स्थानांतरण व परतावा) नियम, २०१६ वेळोवेळी सुधारित अनुसार (नियम)

सहवाचन कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या अनुच्छेद १२४(६) च्या तरतूद ॲंतर्गत कंपनी गुंतवणूकदार

शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ) च्या डिमॅट खात्यामध्ये सात वर्ष वा त्याहून अधिक काळासाठी दावारहित राहिलेल्या लाभांशासंदर्भातील सर्व शेअर्सचे हस्तांतरण करणे आवश्यक आहे.

सदर भागधारक यांचा संपूर्ण तपशील व त्यांचा फोलिओ क्र. वा डीपी/ क्लाएंट आयडी, अप्रदानित

लाभांश व शेअर्स आयईपीएफ अनुसार सन २०१३-१४ करिता लाभांशावरून लागोपाठ सात वर्ष वा

त्यापेक्षा जास्त काळाकरिता त्यांचे लाभांश/ शेअर्स याकरिता दावेरहित असतील व अशांना शेअर्स

आयईपीएफमध्ये हस्तांतरण करण्यास जबाबदार असतील व नियमांमध्ये दिलेल्या आवश्यकतेनुसार

कंपनीची वेबसाइट अर्थात www.advancedenzymes.com/investors/shareholder-information

आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरण करण्यास लागू शेअर्सच्या तपशीलची पडताळणी करण्यात येईल. संबंधित भागधारक यांनी कृपया त्यांचे आवश्यक दस्तावेज यांच्यासह दावे दाखाल करावे व कंपनीस दि

१७ सप्टेंबर, २०२१ (नियत तारीखा) पर्यंत दावेरहित लाभांश/ शेअर्सच्या संबंधात कंपनीस अर्ज कराव

वा कंपनीचे निबंधक व टान्सफर एजन्टस (आस्टीए) अनसार अर्ज करावा अन्यथा कंपनी सदर ॲक्ट व

नियम यांच्यासह अनुपालन आदेश करेल व भागधारक यांना पढील सचना न देता विहित वेळे अनुसार

आयईपीएफ खात्यामध्ये अप्रदानित लाभांश व सदर शेअर्सचे आवश्यक प्रक्रिया व हस्तांतरण करणे

आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे हस्तांतरण केलेल्या दावेरहित लाभांश व

जे भागधारक प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व जे आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरण करण्यास

सक्षम आहे त्यांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनी सदर ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र, मूळ शेअर प्रमाणपत्र जारी करून हस्तांतरण करण्यास सदर शेअर्सकरिता त्यांचे मूळ शेअर प्रमाणपत्रांच्या ऐवजी ड्युप्लिकेट वा

नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करेल व त्यांच्या नावे नोंदणीकृत असलेले शेअर्स प्रमाणपत्र रद्द करण्यात येतील

व गहित धरले जाणार नाहीत, तपशील कंपनीची वेबसाइट वर अपलोड केला आहे व आयर्डपीएफच्या सदर

शेअर्सचे हस्तांतरण करण्याकरिता कंपनीद्वारे नवीन/ ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र यांच्या संबंधात सूचना

सदर नियमांमध्ये पार पडलेल्या तरतूद अनुसार विभिन्न वैयक्तिक पत्र संबंधित भागधारक यांचे शेअर्स/

दावेरहित लाभांश आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरण करण्यास लागू आहेत अशांना संबंधित भागधारकांना कंपनी पत्र पाठवेल व सदर नियमांच्या अंतर्गत त्यांचे दावेरहित लाभाश/ शेअसंवर योग्य ती कारवाई करेल.

दावेरहित लाभांश व संबंधित शेअर्सचे हस्तांतरण वेळोवेळी केलेल्या नियमांमध्ये विहित अनुसार आवश्यक

प्रक्रियांचे पालन करून व भागधारक यांना अर्ज करून सदर शेअर्सचे दावे यांच्यासह कोणतेही लाभ

यांच्यासह आयर्डपीएफमध्ये हस्तांतरण करत आहे. सदर नियम व संबंधित तपशील आवश्यक प्रक्रिय

वरील प्रकरणावर कोणत्याही चौकशीकरिता वा दाव्यांच्या सादरीकरणाकरिता संबंधित भागधारक यांनी

कृपया कंपनीचे निबंधक व ट्रान्सफर एजन्ट अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी १०१, २४७ पार्क,

र्ल. बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ येथे दूर. क्र. +९१-२२-४९१८६२७०, ईमेल

ॲडव्हान्स्ड एनझाईम टेक्नोजॉजीस लिमिटेडकरिता

संजय बसंतानी

कंपनी सचिव व मुख्य - कायदा

शेअर्सच्या संबंधात कंपनी त्याकरिता जबाबदार नसेल

यांच्यासह वेबसाइट www.jepf.gov.jp वर उपलब्ध आहे.

epf.shares@linkintime.co.in वर संपर्क साधावा.

ठिकाण : ठाणे

दिनांक : ०७ जून, २०२१

नोंदणीकृत कार्यालय: ॲप्टेक हाउस, ए-६५, एम.आय.डी.सी. मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३. संपर्क क्र.: ०२२-६८२८२३०० फॅक्स क्र.: ०२२-२८२७२३९९ सीआयएन क्र. एल७२९००एमएच२०००पीएलसी१२३८४१

वेबसाइट : www.aptech-worlwide.com

ई-मेल : investors_relations@aptech.ac.in, cs@aptech.ac.in २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व परोक्ष ई-मतदान माहितीची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ

कॉन्फरेंसिंग /अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (व्हीसी/ ओएव्हीएम) मार्फत गुरुवार, दि. १ जुलै, २०२१ रोजी दु. ४.०० वा. एजीएमच्या सूचनेमध्ये विहित विचार विनिमय करण्याकरिता आयोजित केली आहे.

कोव्हिड-१९ महामारीच्या कारणास्तव व सीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड आफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची अनिवार्यता) व कंपनी कायदा २०१३ च्या तरतूद अनुपालन सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) द्वारे जारी अनुक्रमे सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ अनुक्रमे अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए सर्क्युलर्स) व सर्क्युलर क्र. सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ व सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी२/ सीआयआर/ पी/२०२१/११ दि. १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ अनुक्रमे अनुसार कंपनीची २१ वी एजीएमची व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत आयोजित केली आहे व समान ठिकाणी सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नाही आहे.

सदर वरील निर्देशित सर्क्युलर्स अनुपालन कंपनीची २१ वी एजीएम व्हिडीओ कॉन्फरेंसिंग/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (व्हीसी/ ओएव्हीएम) मार्फत गुरुवार, दि. १ जुलै, २०२१ रोजी दु. ४.०० वा. (भाप्रवे) आयोजित केली आहे. पढ़े, वार्षिक अहवाल २०२०-२१ ची प्रत तसेच २१ वी एजीएमची सूचना, संचालक अहवाल, लेखा अहवाल, स्थायी व एकत्रित वित्तीय अहवाल वित्तीय वर्ष अखोर दि. ३१ मार्च, २०२१ अनुसारचा अहवाल सोमवार, दि. ०७ जून, २०२१ रोजी कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपीज) यांच्यासह सर्व सभासद यांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी वर ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविण्यात आला आहे.

वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एजीएम व वार्षिक अहवालाची सूचना कंपनीची वेबसाइट www.aptech-worlwide.com व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांना <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वर अनुक्रमे व केफिन यांची वेबसाइट <u>https://evoting.kfintech.com</u> वर उपलब्ध आहे.

सभासद ज्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपातील वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील असतील त्यांना निर्धारित अनुसार तारीखा अर्थात दि. २४ जून, २०२१ अनुसार त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली केफिन टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (केफिन) यांच्या ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत ोएमच्या सचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केल

सर्व सभासद यांना याद्वारे सूचित करण्यात येते की,

- १. एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांकरिता एजीएमच्या परोक्ष ई-मतदान वा ई-मतदान प्रणाली मार्फत व्यवसाय करण्यात येईल.
- परोक्ष ई-मतदान कालावधीची सुरुवात रविवार, दि. २७ जून, २०२१ रोजी स. १०.०० वा. (भाप्रवे) सुरु होत आहे व बुधवार, दि. ३० जून, २०२१ रोजी सायं. ५.०० वां. (भाप्रवे) संपत आहे. परोक्ष ई-मतदान केफिन द्वारे दि. ३० जून, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. नंतर अकार्यरत करण्यात येईल व सभासद यांच्याद्वारे ठरावांवरील मतदान सभासद यांच्याद्वारे अकार्यरत करण्यात येईल.
- परोक्ष ई-मतदान वा ई-मतदान प्रणाली द्वारे मतदान पात्रता यांच्यासह निर्धारित तारीख एजीएमच्या ठिकाणी गुरुवार, दि. २४ जून, २०२१ पर्यंत आहे.
- एखादा व्यक्ती ज्यांचे शेअर्स संपादन केलेले आहेत व जो कंपनीचा सभासद आहे त्यांन सूचनेच्या पाठवणी पश्चात व जो शेअर्स धारक आहे व निर्धारित तारीखा अनुसार निबंधक व शेअर ट्रान्सफर एजन्ट अर्थात केफिन टेक्नोलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, सेलेनिअम, टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ व ३२, फायनान्शिअल डिस्ट्रीक्ट, नानाक्रमगुडा, सेरिलींगमपल्ली हैंदराबाद रांगरेड्डी - ५०० ०३२ यांना ईमेल einward.ris@kfintech.com वर विनंती पत्र पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापि, जर काही सभासद हे परोक्ष ई-मतदानाकरिता आधीच नोंदणीकृत आहेत त्यांनी मतदान पार पाडण्याकरिता विद्यमान लॉगीन यजर आयडी व पासवर्ड वापरावा.
- सभासद एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहू शकतात परंतू परोक्ष ई-मतदान मार्फत त्यांचे मतदान हक पार पाडलेले नाहीत ते सभासद पुन्हा मतदान करू शकत नाहीत व एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदानास पात्र असतील
- सभासद एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता त्यांचे मतदान हक्क बजाविल्यानंतर सभेमध्ये पुन्हा मतदान करण्याकरिता परवानगी देण्यात येईल.

एखाद्या व्यक्तीच्या सभासदांचे नाव निबंधक यांमध्ये अहवालीत आहे व डिपॉझिटरीज दारे

- मेन्टेन्ड लाभार्थी मालक यांचे रजिस्ट्रर यांना निर्धारित तारीखा अर्थात गुरुवार, दि. २४ जून, २०२१ रोजी एजीएममध्ये ई-मतदान तसेच परोक्ष ई-मतदानाची सुविधा प्राप्त करण्याचा
- २१ वी एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया व सूचना.
- जर तुम्ही तुमच्या ईमेल आयडीचे नोंदणीकरण कंपनी/ डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स यांच्यासह केलेले नसेल तर कृपया खालील सूचना पाहावी व एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाकरिता वार्षिक अहवाल व लॉगिन तपशील प्राप्त करण्याकरिता तुमचा ईमेल आयडी नोंदणीकृत करावा अशा भागधारक यांच्याकरिता प्रक्रिया :

प्रत्यक्ष स्वरूपातील	केफिन टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रर व
भागधारक यांकरिता	शेअर ट्रान्सफर एजन्ट (केफिन) यांना
	einward.ris@kfintech.com वर फोलिओ क्र., भागधारक
	यांचे नाव, शेअर प्रमाणपत्र यांची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील)
	व पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत नोंदणीकृत ईमेल
	आयडी वर प्रदान करून विनंती पाठवावी.
डिमॅट स्वरूपातील	डीपी द्वारे प्रक्रिया ॲडव्हाईज्ड अनुसार तुमचे डिपॉझिटरी
भागधारक यांच्याकरिता	पार्टिसिपंट (डीपी) व नोंदणीकृत ईमेल आयडी वर कृपया संपर्क
	माधावा

ए. ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही तक्रारीकरिता तुम्ही केफिनटेक वेबसाइट https://evoting.kfintech.com वरील डाउनलोड सेक्शनमध्ये सभासदांकरिता व सभासदांच्या ई-मतदान युजर मॅन्युअलकरिता उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) ला भेट द्यावी वा केफिनचे श्री. अनिल दळवी, व्यवस्थापक यांना ०४०-६७१६१६३१, ईमेल <u>einward.ris@kfintech.com</u> वा त्यांचा टोल-फ्री क्रमांक : १८०० १८०० -३०९-४००१ वर संपर्क साधावा.

> ॲप्टेक लिमिटेडकरित ए के बियानी कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई दि. ०७.०६.२०२१

सीएसबी बँक लि.

(नोंदणीकृत कार्यालय: थिस्सुर) सीएसबी बँक, अनु अपार्टमेंट, गोवर्धन नगर, एलबीएस मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई- ४०००८०. लॅण्डलाईन: (०२२)२१६४०८६७ ईमेल: mulund@csb.co.in

सोने लिलाव सूचना

दि सीएसबी बँक लिमिटेड मुलुंड शाखेने खालील कर्जदारांना सोन्याच्या दागिन्यांच्या तारणसापेक्ष सोनेकर्ज मंजूर केले. त्यांना सदर रक्कम सह व्याज आणि त्यावरील प्रभाराचा परतावा करण्याची सूचना जारी केली. सदर खात्यामधील थकबाकीत रकमेचा परतावा करण्यास कसूर केल्याने आम्हाला सदर जाहीर लिलावामध्ये सोन्याच्या दागिन्यांची विक्री द्वारे पूर्ण रक्कम वसली करणे भाग पडले आहे आणि जर आवश्यक रक्कम प्राप्त न झाल्यास बँक खाजगी करार/कंत्राटादारे विक्रीची कार्यवाही करेल. बँकेने कोणत्याही कारणाशिवाय लिलावाची तारीख आणि ठिकाण बदलण्याचे हक्क गावन ठेवले आहेत

अ. क्र.	पक्षकाराचे नाव	निञ्चळ वजन	थकबाकीत रक्कम (रु)
१	अमित कुमार	१५.४ ग्रॅम	५७०५४.००
2	हितेश चव्हाण	१०.३ ग्रॅम	३८२२३.००
3	जया गौडा	२५.२ ग्रॅम	९७४०२.००
8	संदेश निकम	१७.५ ग्रॅम	६९०१३.००
ч	टिंडू स्टालिन	५७.८ ग्रॅम	२२४०९८.००
Ę	उषा भट्ट	३२.४ ग्रॅम	१२७३१७.००
(g	जया गौडा	४१.८ ग्रॅम	१६१३८४.००
۷	विनोद हरिराम माळी	५.० ग्रॅम	१६६२४.००
9	विनोद हरिराम माळी	५९ ३ गॅम	00 XX3X09

. सदर लिलाव सीएसबी बँक लिमिटेड, मुलुंड शाखा, वरील उल्लेखित पत्त्यावर स्थित च्या परिसराव १८.०६.२०२१ रोजी घेण्यात येईल. इच्छुक पक्षकार शाखा व्यवस्थापकाशी वरील पत्त्यावर संपर्क करू शकतात. सहभागी होणाऱ्यांनी लिलावामध्ये लिलावाच्या तारखेरोजीस पॅन कार्ड आणि आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, वैध ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावाच्या प्रती आणि कॉशन डिपॉझिट ह. ५०००/- सह लिलावाच्या तारखेरोजीस दु. ३ वा. हजर रहावे. ठिकाणः मुलुंड (पश्चिम), दिनांकः ०८.०६.२०२१

> राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठासमक्ष कंपनी योजना अर्ज क्र. ९८७ सन २०२० मधील

कंपनी योजना याचिका क्र. ९८४ सन २०२० कंपनी अधिनियम, २०१३ (१८ सन २०१३) च्या बाबतीत;

आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ च्या इतर प्रयोज्य तस्तुदी

च्या बाबतीत आणि वेळोवेळी अंमलबजावणी अंतर्गत केलेल्या नियमांनसार आणि

कांदकरी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, विभक्त कंपनी सह बालाजी वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड, नवीन कंपनी यांच्या व्यवस्थेच्या योजनेच्या बाबतीत.

कांद्कुरी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये विधीस्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय येथे ३०८, ३ रा मजला, प्लॉट ६६,) विनोद व्हिला, जागृती माताजी मार्ग, कावेल ३ री एक्स लेन, रामवाडी, काळबादेवी, मुंबई- ४००००२. .याचिकाकर्ती कंपनी क्र. १ बालाजी वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिनियम, २०१३ अन्वये विधीस्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय येथे कार्यालय ४, तळजला,

प्लॉट-६६, विनोद व्हिला, जागृती माताजी मार्ग, कावेल ३ री एक्स लेन, रामवाडी, काळबादेवी, मुंबई- ४००००२.) ...याचिकाकर्ती कंपनी क्र. याचिकेची सूचना कांदकरी इंडस्टीज प्रायव्हेट लिमिटेड, विभक्त कंपनी सह बालाजी वेलनेस प्रायव्हेट

लिमिटेड, नवीन कंपनी यांच्या व्यवस्थेच्या योजनेच्या मंजूरीकरीता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत संयुक्त याचिका २७ मे, २०२१ रोजी सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ द्वारे दाखल करण्यात आली होती. सदर याचिका २२ जून, २०२१ रोजी कंपनी प्रकरणे घेणाऱ्या सन्मानिय न्यायाधिकरणासमक्ष सुनावणीकरिता अंतिम सुनावणी करण्यात येणार आहे. कोणीही व्यक्ती सदर याचिकेच्या बाजूने किंवा विरोधात जाण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्या

सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान सात दिवस अगोदर त्यांच्या किंवा त्यांच्य विकलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेतूची सूचना याचिकाकर्त्यांच्या विकलांकडे पाठविणे आवश्यव आहे. विरोधाची पार्श्वभूमी किंवा शपेथपत्राची प्रत अशा सूचनेसह पाठविणे आवश्यक आहे.

याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यक असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्याव याचिकाकत्यांच्या वकिलांद्वारे पुरविण्यात येईल.

दिनांक ०८ जून, २०२१ रोजी मे. राजेश शहा अँड कं.

राजेश शहा अँड कं याचिकाकर्त्या करिता वकील, सही/-१६, ओरिएन्टल बिल्डिंग, ३०, नगिनदास मास्टर रोड, याचिकाकर्त्या करिता वकील फ्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई-४०० ००१.

೧SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India एसएमईसी, प्रभादेवी, ४था मजला, रविद्र नाट्य मंदिर, सयानी रोड,

सिद्धीविनायक मंदिर जवळ, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५. कब्जा सूचना

[नियम-८(१)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाराँचा वापर करून दिनांक ०५.०२.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. <mark>कर्मयोगी बाबा आमटे</mark> विजनिर्मीती प्रकल्प, श्री. नामदेव संभाजी भोसले (प्रोप्रा.), फ्लॅट क्र. ४०४/४०५, ४था मजला, बिल्डिंग क्र. ३९बी, श्री दत्तकृपा सीएचएस., वाशीनाका, आर.सी. मार्ग, शिवाजी नगर जवळ, चेंबुर, मुंबई-४०००७४ यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच **रु. १७,३६,८३६.००** (रु. सतरा लाख छत्तीस हजार आठशे छत्तीस मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कर्मयोगी बाबा आमटे विजनिर्मीती प्रकल्प (प्रोप्रा. श्री. नामदेव संभाजी भोसले) यांच्या मालकीच्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** सिक्युरिटी (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्य नियम ८ आणि नियम ९ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३(४) अन्वये ०५/०६/२०२१ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/तारण ऋगको आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास रु. १७,३६,८३६.०० च्यासह पुढील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील.

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

स्थावर मिळकतीचे वर्णन

एम पूर्व वॉर्ड, गोवंडी स्टेशन जवळ, देवनार अब्बाटोअर मागे, गोवंडी, मुंबई-४०००४३ येथे वसलेले बायोगॅस प्रोडक्शनकरीता मशिनरी.

दिनांक: ०५.०६.२०२१

प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया ठिकाण : मुंबई

जाहीर सूचना

असे कळवण्यात येते की, खटाऊ मकानजी स्पिनिंग व व्हेविंग कंपनी लिमिटेड (केएमएसडब्ल्यूसीएल) हे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआयडीसी किंवा भाडेपट्टादार) आणि केएमएसडब्ल्यूसीएल यांच्यातील आणि द्वारे निष्पादित ८ डिसेंबर, १९८७ रोजीच्या अनोंदणीकृत भाडेपट्टाच्या सुकृताद्वारे गाव कंबळे तुर्फ भिरवाडी व तालुका व नोंदणीकृत उप-जिल्हा महाड, जिल्हा व नोंदणीकृत जिल्हा रायगड, महाराष्ट्र यांच्या हद्दीतील गावामध्ये स्थित महाड इंडस्ट्रियल क्षेत्रातील प्लॉट क्र. ए-१ मोजमापित ४०७,६९० चौ. मीटर्स धारक भाडेपट्टा धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग त्यासह त्यावर उभी मोजमापित एकूण १०,४३३.१६ चौ. मीटर्स एकूण बिल्टअप क्षेत्राच्या रचनेचे भाडेपट्टाकार आहेत, यानंतर यावरील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे नमूद सदर मिळकत असा उल्लेख. आमच्या अशिलांच्या वतीने सूचना घ्यावी की, आम्ही सदर मिळकतीवरील

केएमएसडब्ल्यूसीएल यांचे नामाधिकार तपासत आहोत.

कोणत्याही व्यक्तीला सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, हक, हितसंबंध किंवा प्रभार जसे की, वारसा, शेअर, विक्री, अदलाबदल, गहाण भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, कब्जा, कुळवहिवाट, प्रभार, प्रतिज्ञा, हमी, सुविधाधिकार, कर्ज, अग्रिमा, निवाडा किंवा जप्ती किंवा कोणत्याही न्यायालय न्यायाधिकरणाद्वारे मंजूर हुकुम, आदेश, पुरस्कार किंवा सांविधानिक प्राधिकरण किंवा चिरभोगगाचा हक्क किंवा अग्रक्रयाधिकार किंवा भार किंवा अन्यकाही असल्यास सदर लिखित पूरक कागदोपत्रासह निम्नस्वाक्षरीकारांना त्याचे/तिचे/त्यांचे शेअर किंवा दावे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून पंधरा (१५) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केले जातील आणि तशा व्यक्तींचे दावे जर असल्यास ते त्यागित समजले जातील आणि माझ्या अशिलांवर कोणत्याही प्रकारे बंधनकारक

वरील उल्लेखित परिशिष्ट: सदर मिळकतीचे वर्णन

गाव कंबळे तुर्फ भिरवाडी व तालुका व नोंदणीकृत उप-जिल्हा महाड, जिल्हा व नोंदणीकृत जिल्हा रायगड, महाराष्ट्र यांच्या हद्दीतील गावामध्ये स्थित ०८ डिसेंबर १९८७ रोजीच्या एमआयडीसी भाडेपट्टा विलेखानुसार महाड इंडस्ट्रियल क्षेत्रातील प्लॉट क्र. ए-१ मोजमापित ४०७,६९० चौ. मीटर्स धारक भाडेपट्टा धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग त्यासह त्यावर उभी मोजमापित एकूण १०,४३३.१६ चौ. मीटर्स एकूण बिल्टअप क्षेत्राच्या रचना त्यासह त्यापासून उद्भवलेले विद्यमान व भविष्यातील उपलब्ध एफएसआय त्यासह १५ मे, १९८५ रोजी एमआयडीसीद्वारे जारी पत्रानुसार एमआयडीसी रोड क्षेत्र असलेली मिळकत आणि

सीमाबद्ध पुढील प्रमाणेः उत्तर आणि त्या दिशेने : खाजगी जिमन व नदी दक्षिण आणि त्या दिशेने : इस्टेट रस्ता

पूर्व आणि त्या दिशेने : एमआययडीसी जिमन व प्लॉट क्र. ए२, ए४, ए५, ए६/२,

ए/७ ते १४ : एमआययडीसी जमिन व इस्टेट रस्ता पश्चिम आणि त्या दिशेने दिनांक ०८ जून, २०२१

श्री. साधवा एन. मिश्र भागिदार, एसएनजी आणि पार्टनर्स, वकील आणि सॉलिसिटर्स ९६, फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१.

अशिलांसाठी वकी

टीप: सदर सह इतर तपशिल आणि वरील नमूद तारखेस सदर विक्री करण्याबाबत वरील सदर कर्जाचे कर्जदार/हमीदार/गहाणदारांना यांना सुद्धा सूचना आहे.

देशात आतापर्यंत ज्या लसीकरण लसीकरण सोडणे हे केंद्र सरकारला प्रतिनिधी/मुंबई मोहिमा झाल्या त्यांची जबाबदारी केंद्र महागात पडणार हे दिसतच होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखेर देशातील लसीकरणाची जबाबदारी घेतली हा निर्णय चांगला आहे पण तो घेण्यास उशीर झाला. राज्यांवर जबाबदारी ढकलून नामानिराळे राहिलेल्या मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने धारेवर धरून लसीकरण मोहिमेची सर्व माहिती मागवताच केंद्र सरकारला जाग आली आणि आज केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेतली, असा टोला महसूल मंत्री

यूनियन बैंक 🎧 Union Bank

वसई पूर्व शाखा: गाळा क्र. १०१, १ ला मजला, रिचा ट्रेड सेंटर, सातिवली रोड, वसई पूर्व – ४०१२०८,

दू. क्र. ०२५०-२४५०३५६ ईमेल: cb1511@unionbankofindia.com

मागणी सूचना कलम १३ (२) सहवाचता सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(३) अन्वये बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तपशिलानुसार नमुद सदर सूचना जारी केल्याच्या तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रकमेची मागणी करण्यासाठी खालील नमुद कर्जदार/हमीदारांना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३

(२) च्या अनपालनात मागणी सचना जारी केली होती. सदर सुचना न पोहोचता/न बजावता परत आल्या. म्हणून सदर सूचनेचे प्रकाशन हे खालील कर्जदार/ हमीदारांच्या माहितीसाठी करण्यात येत आहे कर्जदार आणि हमीदाराचे नाव आणि पत्ता श्री. अलिअहमद नाबीहुसैन अन्सारी, श्रीम. रौशन खातुन फ्लॅट क्र. २, तळमजला, एफ विंग, फ्लॅट क्र. २, तळमजला, रिलायबल टाऊनशिप, गाव रिलायबल टाऊनशिप, गाव राजावली राजावली, वसई पूर्व- ४०१२०८ वसई (प्.), जि. पालघर-४०१२०८ १२,९३,१३५.६० + ३१.०३.२०२१ रोजीस त्यावरील मागणी दिनांक ०६.०४.२०२१

पढील व्याज आणि इतर प्रभार न्याअर्थी वरील नमुद नुसार कर्जदार आणि हमीदारांच्या विनंतीनुसार युनियन बँक ऑफ इंडिया, (याआर्ध कॉर्पोरेशन बँक) वसई शाखेने पत सुविधा मंजुर केल्या होत्या. वरील खाते हे मुद्दल आणि त्यावरील व्याजाचे प्रदा न केल्यामुळे एनपीए म्हणुन वर्गीकृत करण्यात आले आहे आणि परिणामी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३, पोटकलम् (२) अंतर्गत वरील नमद तारखेस आणि दिलेल्या पत्त्यावर कर्जदार आणि हमीदारांना मागणी सचना जारी करण्यात . आली होती. परंतु ती न बजावता परत आली, ज्याअर्थी बँकेची वरील सदर थकबाकी ही कर्जदारांच्या नावासमो नमुद केलेल्या तारणांद्वारे सुरक्षित आहे, वरील सदर मागणी ही सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात तारखेपर्यंत व्याज अधिक त्यांच्या नावासमोर नमुद केलेली बैंकेची वरील नमुद थकबाकी चुकती करण्यासाठी सदर सूचनेच्या मार्फत सर्व वरील पत्यावर सदर ॲक्टच्या कलम १३, पोटकलम (२) अंतर्गत कर्जदार आणि हमीदार यांच्याकडे याद्वारे करण्यात येत आहे, कसूर केल्यास बँक सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३, पोटकलम (४) अन्वये पहील पावले उचलण्याची कार्यवाही करेल. वरील सर्व कर्जटार आणि हमीटार यांना बँकेच्या पर्व मंजरीशिवार . बँकेकडे गहाण वरील नमुद मिळकतींचे हस्तांतर करण्यासाठी कोणत्याही अन्य प्रकारे विक्री, हस्तांतर न करण्याच सल्ला देण्यात येत आहे. कर्जदार/हमीदार यांना कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडुन कलम

दिनांक : ०८.०६.२०२१ ठिकाण : ठाणे

प्राधिकृत अधिकारी



मनिश कमर्शियल सेंटर, २१६ ए, डॉ. ॲनी बेसंट रोड, वरळी, मुंबई-४०००२५

मेगा ई-लिलाव २५.०६.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. ३.०० वा. सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत वेबसाईटः https://www.mstcecommerce.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्म मार्फत ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' ''जे आहे जसे आहे तत्वाने''

जोडपत्र IV-ए [नियम ८(६) तरतुदी पहा] स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००˚ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित असून जिचा सांपारिर्वक/ सांकेतिक/प्रत्यक्ष कब्जा **इंडियन बँकड्य** प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता २५.०६.२०२**१ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे <mark>काही आहे तेथे आहे'' तत्</mark>चावर विकली जाईल.**

	इसरा	अनामत रक्कम	२३.०६.२०२१ रोजीस पर्यंत र	प्त. ११.०० ते दु. ४.०० वा.	दरम्यान		
अ. क्र.	मिळकतीचे वर्णन (कब्जाची स्थिती)	कर्जदाराचे नाव	हमीदार/ गहाणदाराचे नाव	तारण कर्जाची रक्कम	राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (रू.)	विक्री तपशिलासाठी शाखेचा पत्ता आणि संपर्क क्रमांक	
8	रॉ हाऊस क्र. ६-बी, क्लस्टर क्र. ६, ऑर्चिबड हिल फ्रंटस्, जमीन धारक सर्व्हें क्र. १४४/१ +१४३/२ येथे स्थित आणि महसूल गावः काशिद कापर वसई, ज्याचे मोजमापित	मे. अश्वराज मिनरल वॉटर प्रा. लि.	श्री. नितिन दिगंबर लोणे (गहाणदार)	रु. १,१४,०२,३३७.४६ + वसुलीच्या तारखेपर्यंत	रु. २०.४० लाख दि पाऊलाः १४३, वॉटा	इंडियन बँक बांद्रा (प.) शाखा, पत्त दि पाऊलाईन सिस्टर्स बॉम्बे सोसाय १४३, वॉटर फिल्ड रोड, बांद्रा-पश्चि	
	बिल्टअप क्षेत्र -५७५ चौ. फू. सरफैसी ॲक्ट २००२ अंतर्गत. (सांकेतिक कब्जा)			व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च	इएमडी रक्कम : रु. २.०५ लाख	मुंबई-४०००५० दू. क्र. (०२२) २६४३ ९३४०. श्री.	
2			रु. १,०९,४३,३४२.०० +	राखीव किंमत : रु. ८६.३२ लाख	निशित कुमार (शाखा प्रमुख), मोबा. क्र. ९६७३९०५६१६.		
	सीटीएस क्र. ३५२५ गाव मालवणी, आरएससी-२, समता नगर, मालाड (प), मुंबई-४०० ०९५. बिल्ट अप क्षेत्र ८३४ चौ. फू. सरफैसी ॲक्ट २००२ अंतर्गत. (सांकेतिक कब्जा)			वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च	इएमडी रक्कम : रु. ८.६३ लाख		
¥	श्री. अब्दुर राब मोहम्मद अंसार यांच्या मालकीचे फ्लॅट क्र. ३०१ , ३रा मजला, सी विंग, रामाचंदे कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र. ५७-ए (भाग) गाव आसनगाव, तालका शहापुर, शिवानगर	श्री. अब्दुर राब मोहम्मद अंसार	श्री. अब्दुर राब मोहम्मद अंसार (गहाणदार)	रु. २४,७८,७८९/- + वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार	राखीव किंमत : रु. ११.८० लाख	इंडियन बँक दादर (प.) शाखा, पत्ता: दादर मकरंद सीएचएसएल, २६, सेनापती	
	५७-५ (भाग) गाव आसनगाव, तालुका शहापुर, शिवानगर नगर, आसनगाव (पश्चिम), जि. ठाणे ज्याचे विल्टअप क्षेत्र ३८० ची. फ. (प्रत्यक्ष कब्जा)	असार		व्याज आणि पारव्यय, प्रमार आणि खर्च	इएमडी रक्कम : रु. १.१८ लाख	बापट रोड (प.) मुंबई-४०००२८. दूर./फॅक्स क्र. (०२२) २४३० ४८२८ / २४३३ ३८९२, श्रीम. मीनू शिवानी (शाखा प्रमुख), संपर्क क्र. ६२०१२९०८९४.	
8	फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, ए-विंग, इमारत साई अपार्टमेंट, सतीवली, वसई (पूर्व), ता. वसई, जि. पालघर-४०१ २०८.	श्री. अरविंद सिताराम	श्री. अरविंद सिताराम चौरसिया आणि	रु. ११,५०,००२/- + वसुलीच्या तारखेपर्यंत	राखीव किंमत : रु. ८.७० लाख	इंडियन बँक भाईंदर (प) शाखा, पत्ता: दुकान क्र. ३ ते ७, वसंत वैभव,	
	सरफैसी ॲंक्ट २००२ अन्वयं ज्याचे बिल्टअप क्षेत्र ४४२ चौ. फू. (सांकेतिक कब्जा)	चौरसिया आणि श्रीम. गीता अरविंद चौरसिया	श्रीम. गीता अरविंद चौरसिया (कर्जदार आणि गहाणदार)	व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च	इएमडी रक्कम : रु. ०.८७ लाख	१५०वाँ रोड, भाईंदर (प.), ठाणे- ४०११०१, दू. क्र. ०२२- २८१४२०१०, श्री. मनोज सिंग (शाखा प्रमुख) मो. क्र. १७७२९५७३५७.	
ч	युनिट क्र. ००२, तळ मजला, इमा. क्र. ए२, सेक्टर ३, इंडस्ट्रीयल इस्टेट, रेनॅसन्स इंडस्ट्रियल पार्क, (बारा गाळा),	मे. ग्लोबल मॉक्रोटेक	श्री. मुराली कृष्णन कुरूप (प्रोप्रायटर आणि गहाणदार)	रु. ६३,८४,१७२.२३ वरील ०६.०१.२०२१ पर्यंतचे मोजलेले व्याज	राखीव किंमत : रु. २२.७५ लाख	इंडियन बँक मिरारोड (आयबी शाखा पत्ता: — दुकान क्र. ए१५, ए१ ते १९, तळ मजला, ह्यास ड्रीम पा सीएचएल लि., मिरा भाईदर रोड, हटके बस स्टॅंड, मिरा रोड, (पूर्व), ठाणे ४०११७७. द्. क्र. ०२२ २८११९२२१. श्रीम. बीना कुमा (शाखा प्रमुख) मोवा. क्र.	
	प्लॉट बेअरिंग सर्व्हें क्र. २९/३, २९/४, ३३/६/४, ३३/७, ३५/५, गाव वाश्री, पोस्ट अमाणे, ता. भिवंडी, जि. ठाणे. ज्याचे बिल्टअप क्षेत्र १५२३ चौ. फू. सप्फैसी ॲक्ट २००२ अंतर्गत. (प्रत्यक्ष कब्जा)	इंडस्ट्रीज		पथतच माजलल व्याज अधिक त्यावरील पुढील व्याज आणि खर्च समाविष्ट	इएमडी रक्कम : रु. २.२८ लाख		
Ę	युनिट क्र. ००५, तळ मजला, इमा. क्र. ए१, सेक्टर ३, इंडस्ट्रीयल इस्टेट, रेनॅसन्स इंडस्ट्रियल पार्क, (बारा गाळा), प्लॉट बेअरिंग सब्हें क्र. २९/३, २९/४, ३३/६/४, ३३/७,	मे. विजय इंजिनियरिंग आणि विजय	श्री. विजय जयंतीलाल मकवाना (गहाणदार)	रु. ५७,८६,६५३.०४ वरील ०६.०१.२०२१ पर्यंतचे मोजलेले व्याज	राखीव किंमत : रु. २७.३२ लाख		
	३५/५, गाव वाश्री, पोस्ट अमाणे, ता. भिवंडी, जि. ठाणे. ज्याचे बिल्टअप क्षेत्र १५३८ चौ. फू. सरफैसी ॲक्ट २००२ अंतर्गत. (प्रत्यक्ष कब्जा)	इंजिनियरिंग प्रोप्रा. विजय जयंतीलाल		अधिक त्यावरील पुढील व्याज आणि खर्च समाविष्ट	इएमडी रक्कम : रु. २.७३ लाख		
G	फ्लॅट क्र. जी-२०, तळ मजला, डी-विंग, बिल्डिंग क्र. ९, टाईप-बी, (सर्व्हे क्र. ४७/१, २, ३ए, ३बी, ४/१, ४/२,	श्री. अकलंक दह्यालाल	श्री. अकलंक दह्यालाल आणि सौ. मीना अकलंक शाह	रु. १६,०६,८८१.०० वरील २८.०६.२०१८	राखीव किंमत : रु. ११.१० लाख	इंडियन बँक वसई रोड (आयबी) शाखा, पत्ता:- जी. एफ. विश्वकर्मा	
	४८/२, ५ए, ५बी, ५सी, ६, ४०/२), समृध्दी बिल्डिंग अमृत	आणि सौ.	(गहाणदार आणि कर्जदार)	पर्यंतचे मोजलेले व्याज	रागमदी स्टब्स्म •	निवास, स्टेशन रोड, नवघर, वसई रोड	

अधिक त्यावरील पुढील

व्याज आणि खर्च समाविष्ट

रु. ५०,७३,११०.८५

वरील ०६.०१.२०२१ पर्यंतचे मोजलेले व्याज

अधिक त्यावरील पुढील

त्र्याज आणि खर्च समाविष्ट

रु. १७,८६,२४८/- +

वसुलीच्या तारखेपर्यंत

व्याज आणि परिव्यय, प्रभा

आणि खर्च

रु. ९९,७२,९८६/- +

याज आणि परिव्यय, प्रभा

आणि खर्च

क्त. १९,८२,५८६.०८

वरील ०६.०१.२०२१

पर्यंतचे मोजलेले व्याज

अधिक त्यावरील पृढील

च्याज आणि खर्च समाविष्ट

पुढील तपशिल आणि अटी आणि शर्ती डाऊनलोड करण्यासाठी कृपया भेट द्या : (1) https://www.indianbank.in, (॥) https://www.mstcecommerce.com,(॥) https://www.ibapi.in. ई-लिलावाकरिता प्लॅटफॉर्म (https:www.mstcecommerce.com) आमुचे ई-लिलाव सेवा पुरवठादार मे. एमएसटीसी लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे, २२५–सी, ए. जे. सी. बोस

श्री. नरेंद्र कुमार

रणविजय सिंग

(गहाणदार)

श्री. प्रेमचंद प्रताप सिंग आणि

श्रीम. विमल प्रेमचंद सिंग

(कर्जदार आणि गहाणदार)

श्री. असद अनवर सय्यद

(प्रोप्रा. आणि गहाणदार)

श्रीम. आफरीन असद सय्यद

(हमीदार)

श्री. प्रदीप शिवा शेट्टी (कर्जदार

आणि गहाणदार)

श्री. प्रेमचंद

प्रताप सिंग

विमल प्रेमचंद

बेस्ट कम्प्यूटर

(कर्जदार)

शिवा शेट्टी

रोड, कोलकाता-४०००२० यांच्याद्वारे पुरविण्यात येईल **(संपर्क फोन आणि टोल फ्री क्रमांक ०७९-४१०७२४१२/४११/४१३ किंवा १८००-१०३-५३४२)** संभाव्य बोलीदारांसाठी महत्त्वाची टीप: (https://www.mstcecommerce.com मार्फत ई-लिलाव, नोंदणी इअरच्या तारखेस किंवा पूर्वी इच्छुक बोलीदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे आणि तेथे ग्लोबल वॉलेटमध्ये इअर शिल्लक असणे आवश्यक आहे) बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत: टु**प्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी :** बोलीदारांनी त्यांच मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन ई–लिलाव पोर्टल (वर लिंक दिलेली आहे) https://www.mstcecommerce.com (म्हणजेच https://www.mstceco auctionhome/ibapi/) वर नोंदणी करायची आहे. <u>टप्पा २:</u> केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई–लिलाव सेवा पुरवठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (दोन कामकाजाचे दिवस लागू शकतात). <u>टप्पा ३:</u> त्यांच्या ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव प्लॅटफॉर्मवरील जनरेट केलेले चलान वापरुन एनईएफटी/ट्रान्सफर वापरुन ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफर करणे. बोलीदारांनी टप्पा क्र. १ ते ३ हे 🛭 इअरच्या तारखेस किंवा पूर्वी पुरेशा आधी पूर्ण करायच्या आहेत:

प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE is issued that we are investigating the title of 10 (ten) Flats bearing Nos. 1 to 10 ("the said Flats") in the building consisting of ground plus five stories known as "Gitanjali" ("the said Building") situate on a plot of land admeasuring 1009.6 square meters being a portion of Plot No.34/35. Union Park, Sion Trombay Road, Chembur, Mumbai 400 071 and bearing Old CTS Nos. 150, 151 and 152 and bearing Survey No.7 Hissa No. 3, Survey No. 8 and Hissa No. 2, Survey No.9 and Hissa No. A, and Survey No. 9 and Hissa No. B of Village Wadhavli and bearing Survey No. 85 of Village Borla of Village Vadavali and Borla in Greater Bombay, Taluka Kurla, District Bombay Suburban ("Land") which are owned and possessed by owners (details whereof are listed in the First Schedule hereto) ("the said Owners") together with all the right title and interest of the Owners in the shares (details whereof are listed in the Second Schedule hereto) ("the said Shares") issued by the Chembur Gitanjali Co-operative Housing Society Limited ("Society") and their respective membership rights in the Society. The Society is the owner

Notice is hereby further given that the Owners (as listed in the Second Schedule hereto) have lost and/ or misplaced their respective original title deeds in respect of their said Flats (details whereof are listed in the Second Schedule hereto).

Any person having any claim against, in to or upon the said Owners, the said Land, the said Building, the said Shares and the said Flats or any part thereof by way of sale, exchange, inheritance, agreement, contract, mortgage, easement, gift, lease, tenancy, lien, charge, trust, right of residence, maintenance or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned, within 14 days from the date hereof failing which the claim and/or objection if any, shall be considered as waived and/or abandoned.

THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No.	Area of the Flat Built-up (in square feet)	Name of the Owner on the Share Certificate	Share Certificate Number	Distinctive Numbers of the Shares of Rs.50/- each held by Owners (both inclusive)
1	1059	Mr. Prithviraj Narayan Rai and Mrs. Sabitha Prithviraj Rai	1	1-5
2	1059	Vimla A. Kriplani	2	6-10
3	1059	Mrs. Lalitha Thyagarajan	3	11-15
4	1059	Mrs. Kiran K. Malhotra and Mr. Karan N. Malhotra	4	16-20
5	1059	M/s. Ekta Shubham Ventures	5	21-25
6	1059	Mr. P. V. Kotyankar and 6 S. V. Kotyankar		26-30
7	1059	Mr. Manoj Kodikal 7 31-		31-35
8	1059	J.L. Fotedar and & Sons (H.U.F.) 8		36-40
9	Mr. Harbhagwana Amarnath 9 41-45 Malhotra			41-45
10	1059	Mr. Jammu L. Navani	10	46-50

	THE SECOND SCHEDULE ABOVE REFERRED TO					
Flat No.	Area of the Flat (in square feet built up area)	Name of the Owner on the Share Certificate	Particulars of Title Deeds Lost and/or Misplaced			
1	1059	Vimla Kriplani	Articles of Agreement dated 9th March 1980 executed between Atul Construction Co. of the one part and Mr. T.N. Swaminatha of the other part.			
2	1059	M/s. Ekta Shubham Ventures	Articles of Agreement dated 2nd November 1979 executed between Atul Construction Co. of the one part and Dr. Champa Somaiya and Dr. Hansa Somaiya.			
3	1059	Mr. P. V. Kotyankar and S. V. Kotyankar	Articles of Agreement dated 6th September 1980 executed between Atul Construction Co. of the one part and Pravin Kotyankar and Sunil Kotyankar of the other part.			

🛕 इलाहाबाद

ame of the

M/s.

Ashwarai

Mineral

Water Pvt

Tycon

Apparels

Mohammed

Amin Shabbii

Ansari

Mr Arvind

Sitaram

Chaursiya 8

Mrs. Geeta

Arvind

Chaurasiya

M/s. Global

Microtech

Industries

M/s. Vijay

& Vijay

Engineering

Prop. Vijay

Mr. Akalank

Dahyalal and

Mrs. Meena

Akalank

Shah

M/s. Singh &

Premchand

Pratap Singh

& Mrs. Vimal

Premchand

Computer

Solutions

(Borrower)

Mr. Pradeep

Shiva Shetty

Note: This is also a notice to the borrower / guarantors / mortgagors of the above said loan about holding of this sale on the above

read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS" on 25.06.2021 for recovery as follows:

Description of the Property

(Status of Possession)

Row House No. 6-B, Cluster No. 6, Orchchild hills

Fronts, Land bearing Survey No. 144/1+143/2 situated

and being at revenue Village : Kashid Kapar Vasai

Having admeasuring built up area 575 sq. ft. Under

Flat No. 602, 6th floor, Malwani Abhiiit Co-Op, HSG

SOC. Ltd., S. No. 236 (pt), Plot No. 15, CTS No. 3525

of Village Malwani, RSC-2, Samata Nagar, Malad (W)

Mumbai-400 095. Having built up area 834 sq. ft. under

Flat No. 301, 3rd Floor, C-Wing, Ramachande Complex

Survey No. 57-A (Part) of Vill. Asangaon, Taluka Shahapur, Shivanagar Nagar, Asangaon (W) Dist.

Thane-421601 in the name of Mr. Abdur Rab Mohmed

Ansar, Having Built up area 380 Sq. ft. under SARFAES

Flat No. 304, 3rd Floor, A-Wing, Building Known as

Sai Apartment, Sativali, Vasai (East) Tal. Vasai, Dist.

Palghar-401 208 Having built Built up area 442 sq. ft.

under SARFAESI Act 2002. (SYMBOLIC POSSESSION)

Unit No. 002, Ground Floor, Building, No. A2, In secto

II, Industrial Estate, Renaissance Industrial Park, (Bara

Gala), Plot bearing Survey No. 29/3, 29/4, 33/6/4,

33/7. 35/5. Vill. Vashree. Post Amane. Tal. Bhiwandi.

Dist. Thane. Having built up area 1523 sq. ft. under

Unit No. 005, Gr. Flr. Bldg. No. Al, in sector III,

Renaissance Industrial Park, (Bara Gala), Plot Bearing

Survey No. 29/3, 29/4, 33/6/4, 33/7, 35/5, Vill.

Vashree, PO: Amane, Tal. Bhiwandi, Dist. Thane.

Having built up area 1538 sq. ft. under SARFAESI Act

Flat No. G-20, Ground Floor, D-Wing, Building No. 9

Type-B, (Survey No. 47/1, 2, 3A, 3B, 4/1, 4/2, 48/2. 5A.

5B. 5C. 6, 40/2). Building Samrudhi in Amrut Residency

Behind Saidham Complex, Near Deep Education

Collage Saravali Village-Boisar (W), Tal. Palghar-

401 501. Having built up area 479 sq. ft. (PHYSICAL

Flat No. 04, Ground floor, Building No. E-6, Brahmand

Phase VI Co-op. Hsg. Soc. Ltd., Brahmand Complex,

Azd Nagar, off Ghodbunder Road, Village Kolshet, Thane

(W) -400 607. Having built Built up area 738 sq. ft.

under SARFAESI Act 2002. (SYMBOLIC POSSESSION)

Flat No. 204, 2nd floor, Manddar, Apartment, Village

Bolinj, Taluka Vasai, Survey No. 3, Hissa No. 6/2,

6/1B. Dist. Palghar. Having Buit up area of 460 sq. ft.

Gala No. 1, 2, 3, 4, 5 and 6, A-Wing, 1st floor, Evershine

Cilty, Plot Bearing S. No. 117, Village Kudus, Tal. Wada, Palghar **Having Buit up area of** 3395.75 sq. ft.

Flat No. 202, 2nd floor, Block No. 05, Bldg. No. E/2

L-Yype, OSTWAL WONDER CITY, Gut No. 156, 172, 173

& Gut No. 158, Hissa No. 01/02 at Vill. betegaon, Boisar

Chillar Road, Boisar (E0 Tal, & Dist, palghar, In the name

of Mr. Pradeep Shiva Shetty Having buit up area of

ft. under SARFAESI Act 2002 (SYMBOLIC

(olkata-700020 (Contact Phone & Toll Free Numbers 079-41072412 / 411/ 413 or 1800-103-5342).

(PHYSICAL POSSESSION)

(SYMBOLIC POSSESSION)

well in advance, on or before EMD date.

POSSESSION)

Date: 07.06.2021

SARFAESI Act 2002. (PHYSICAL POSSESSION)

2002. (PHYSICAL POSSESSION)

POSSESSION)

SARFAESI Act 2002. (SYMBOLIC POSSESSION)

SARFAESI Act. (SYMBOLIC POSSESSION)

Act 2002. (PHYSICAL POSSESSION)

Adv. Ranjana Parab

A- 1502, Rizvi Oak, Near Raheja Complex, Near Times of India Building, Malad - (East), Mumbai - 400097

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that I am investigating the title of the Vendors i.e. (1) Mrs. Swati Vijay Prakash Kondapalli and (2) Mrs. Sonali Ashish Revankar who are the legal heirs of Late Mr. Ramesh Ragunath Kadam in respect of the Flat A/04

Ground Floor in Urwash Cooperative Housing Society Limited, Sunder Nagar Road No.2, Kalina, Santacruz East Mumbai 400 098 and the Shares more particularly described in the schedule hereunder which is in process of being sold/transferred in the name of my client. The society has transferred the 10 shares represented by Duplicate Share Certificate No. 29 (in lieu of original Share Certificate No.26 bearing distinctive nos. 251 to 260 (both inclusive) in the name of the vendors i.e. (1) Mrs. Swat Vijayprakash Kondapalli and (2) Mrs. Sonali Ashish Revankar who are the legal heirs of Late Mr Ramesh Ragunath who died intestate on 26.06.2002. ALL PERSONS having any claim in respect thereof by way of sale. exchange, gift, inheritance charge, trust, possession, lease, lien or howsoever requested to inform the same in writing to the undersigned having

have been waived and/o abandoned and the transfer shall SCHEDULE ABOVE

his office at A8/30, Kalyani

Sunder Nagar, Kalina, Santacruz East, Mumbai 400

098 within 14 days from the date

hereof failing which, the claim or claims, if any, of such person or

persons will be considered to

REFERRED TO: Flat No. A/04. Ground Floor Urwashi CHS Ltd., Sunder Nagar Road No.2, Kalina, Santacruz East. Mumbai 400098 represented by Duplicate Share Certificate No. 29 (in lieu of Original Share Certf No.26) bearing distinctive nos. 251 to 260 (both inclusive) issued by the society.

Indian Bank

Amount of Secure

Debt

₹ 1,14,02,337.46 +

interest till the date of

realization and costs

harges and expenses

₹ 1,09,43,342.00 +

interest till the date of

realization and costs,

harges and expenses

₹ 24,78,786/- +

interest till the date of

realization and costs

charges and expenses

₹ 11.50.002/- -

nterest till the date of

realization and costs.

harges and expenses

₹ 63.84.172.23

Above is inclusive of

nterest calculated up to

06.01.2021 plus future

interest & Expenses

thereof.

₹ 57,86,653.04

Above is inclusive of

nterest calculated up to

06.01.2021 plus future

interest & Expenses

thereof.

₹ 16.06.881.00

Above is inclusive of

nterest calculated up t

28.06.2018 plus future

interest & Expenses

₹ 50,73,110.85

Above is inclusive of

06.01.2021 plus future

interest & Expenses

₹ 17,86,248/- +

nterest till the date o

realization and costs

charges and expenses

₹ 99,72,986/-

of realization and costs

charges and expenses

₹19.82,586.08

Above is inclusive of

interest calculated up to

06.01.2021 plus future

interest & Expenses

thereof.

+ interest till the date

terest calculated up to

thereof.

Reserve Price

Earnest Mone

Deposit (In ₹)

₹ 20.40 lacs

EMD Amount

₹ 2.05 lacs

Reserve Price

₹86.32 lacs

EMD Amount

₹ 8.63 lacs

₹ 11.80 Lakh

EMD Amount

₹ 1.18 Lakh

Reserve Price

₹ 8.70 Lakh

EMD Amount

₹ 0.87 Lakh

Reserve Price

₹ 22.75 Lakh

₹ 2.28 Lakh

Reserve Price

₹ 27.32 Lakh

EMD Amount

₹ 2.73 Lakh

Reserve Price

EMD Amount

Reserve Price

₹ 50.45 Lakh

EMD Amount

₹ 5.05 Lakh

Reserve Price

₹ 13.60 Lakh

EMD Amount

₹ 1.36 Lakh

Reserve Price

₹ 75.35 Lakh

EMD Amount

₹ 7.54 Lakh

Reserve Price

₹ 10.05 Lakh

EMD Amount

₹ 1.00 Lakh

ndian

ALLAHABAD

Manish Commercial Centre, 216A, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400025.

MEGA E-AUCTION ON 25.06.2021, AT 11.00 A. M. TO 3.00 P. M. UNDER SARFAESI ACT 2002 "AS IS WHERE IS BASIS,

AS IS WHAT IS BASIS" through E-Auction platform provided at the website https://www.mstcecommerce.com

APPENDIX-IV-A" [SEE PROVISO TO RULE 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secur

Creditor, the Constructive / Symbolic / Physical possession of which has been taken by the Authorized Officer of Indian Bank Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS

EARNEST MONEY DEPOSIT UPTO 23.06.2021 BETWEEN 11.00 A. M. TO 4.00 P. M.

me of the Guaranto

/ Mortgager

Mr. Nitin Digamber Lon

(Mortgager)

Mr. Parvez Alam

Siddiquee

(Mortgager)

Mohammed Amin

Shabbir Ansari

(Mortgager)

Mr. Arvind Sitaram

Chaursiva &

Mrs. Geeta Arvind

Chaurasiya

Borrower & Mortgage

Mr. Murali Krishnan

Kurup

Proprietor & Mortgager

Mr. Vijay jayntilal

(Mortgager)

Mr. Akalank Dahyalal

nd Mrs. Meena Akalani

Shah (Mortgagor and

Mr. Narendra Kumai

Ranvijav Singh

(Mortgager)

Mr. Premchand Pratap

Singh

Mrs. Vimal Premchand

Singh (Borrower &

Mortgager)

Mr. Asad Anwar Sayed

Proprietor & Mortgager

Mrs. Afreen Asad Sayed

(Guarantor)

Mr. Pradeep Shiva

Shetty

(Borrower & Mortgager

or downloading further details and Terms & Conditions, please visit : (i) https://www.indianbank.in, (ii) https://www.mstcecommerce.com, (iii) https://www.ibapi.in. Platforn

(https: www.mstcecommerce.com) for E-Auction will be provided by our E-Auction service provider M/s. MSTC Limited having its Registered Office at 225-C, A. J. C. Bose Road

Important note for the prospective bidders: (E-Auction through https://www.mstcecommerce.com, Registration should be completed by Intending bidder on or before EMD Date

ind there should be EMD balance in global wallet.) Bidder has to complete following formalities well in advance :- Step 1 : Bidder / Purchaser Registration - Bidder to register or

-Auction portal (link given above) http://www.mstcecommerce.com (i.e https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/) using his Mobile Number and Email ID. Step 2

KYC Verification - Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by E-Auction service provider (may take 2 working days). Step 3: Transfer of EMD

mount to his Global EMD Wallet: Online / Offline transfer of fund using NEFT / Transfer, using challan generated on E-Auction portal. Step 1 to Step 3 should be completed by bidder

D. N. NAIR Advocate High Court & Public Notary 08.06.202

Branch Address and Contact

Number for Sale Details

Branch, Address: The Pauline

Vaterfield Road Randra-West

Mumbai-400050 Ph. No. (022)

2643 9340. Mr. Nishit Kumai

ndian Bank Dadar (W) Branch

Address : Dadar Makaran

CHSL., 26, Senapati Bapat Marg,

adar (W) Mumbai-400028. Tel.

fax No. (022) 2430 4828

433 3892. Ms. Meenu Shivan

Branch Head), Contact No.

Indian Bank Bhayander (W)

7. Vasant Vaibhav, 150th Road

hayander (W), Thane-401101

Ph. No. 022-28142010. Mr

Manoj Singh (Branch Head)

Indian Bank Mira Road (IB)

Branch Address :- Shop No.

15, B16 to 19, Ground Floo

Harvas Dream Park CHS LTD

latkesh Bus Stand, Mira Road

East), Thane-401107. Tel. No.

22-28119221. Mrs. Beena

(umari (Branch Head) Mob. No.

ndian Bank Vasai Roa

(IB) Branch, Address : G.

Road, Navghar, Vasai Road (West), Thane – 401202. **Tel.**

No. 0250-2338079, Mr. Vinay

Singh (Brach head) Mob. No

Indian Bank Andheri (IB)

Branch, Address : 11/12 Madhav Nagar, S. V. Road

Andheri (West), Greater Mumbai

00 058. Tel. No. (022) 262

Bank Borivali (W

5800. Mr. Mukesh Singh Mob

Branch, Address: Chandavarka

load, Borivali (W), Ph. No. 022-

895 5858 / 2895 5868. M

Sujit Kumar Jha (Brach Head)

Indian Bank Boisar branch

Address :- B 1 A, Navapui

hane-401501. Tel. No. 02525-

277300. Mr. Pratap V. Prabhun

Authorized Officer, Indian Bank

Boisa

Road, Ameya Park,

Mob. No. 7738152042.

No. 8077155458

ishvakarma

Nivas,

Statio

Mira Bhayandar Road,

Branch, Address : Shop No.

Branch Head),

673905616.

sters Bombay Society 143

Bank Bandra (W)

Mob. No.

MSEBHOLDING COMPANY LTD

Hongkong Bank Bldg. 4th Floor, M.G. Road, Fort, Mumbai- 400023. CIN:U40100MH2005153649

Fax No-22619101 Phone No :- 22-22608383

E-Tender Notice

The Executive Engineer (Civil), on behalf of MSEBHCL (the Employer), invites sealed tenders T-17/2021-22 and T-24/2021-22 from the eligible bidders/agencies for civil works under civil division Bandra. The Tenders will be processed only in Electronic Tendering mode and open for vendors registered on e-Tendering system for work contract of MSEDCL. The bid documents will be available on website from 08.06.2021 to 14.06.2021 up to 23.55 Hrs. The last date for submission of tenders is 15.06.2021 up to 14:30 Hrs. Tenders will be opened on same day at 15:00 Hrs, if possible. For further details & updates visit our Website www.mahadiscom.in, E-tender link Agencies are requested to register themselves for this and future E-Tender. PRO No.266/2021-22

OFFICE OF THE RECOVERY OFFICER

Attached to The Abhinav Sahakari Bank Ltd., Plot, No. 48, Near Usma Petrol Pump, MIDC, Dombivli - East - 421 203. Tel: 0251- 2439699, 2439690, Fax: 2472802.

PUBLIC NOTICE FOR SALE OF ASSETS OF

Mr. Hanumant Sukkya Reddy (Execution under section 156 of The MCS Act, 1960 read with Rule 107)

Pursuant to the possession taken by the Recovery Officer under section 156 of The Maharashtra Co-operative Societies

Act, 1960 read with Rule 107 for recovery of the secured debts of the Abhinav Sahakari Bank Ltd. Dombivli, amounting to Rs. 13,71,305 (Rupees Thirteen Lacs Seventy One Thousand Three Hundred Five only) and interest thereon from 01.04 2021 and with cost and charges from Mr. Hanumant Sukkya Reddy OFFERS are invited by the undersigned in sealed cover for purchase of immoveable property on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS" as per brief particulars given hereunder:

: Description of Property:

Shop No. 02, F-Wing, Narayan Nagar Co. Op. Hsg. Soc Ltd., Surve No. 178, Hissa No. 1(P), Narayan Nagar, Ganesh Mandir Road, Titwala- East. Tal. Kalyan, Dist. Thane. (Approx Area 285 sq ft Built up).

Reserve Price: Rs. 15,00,000/-

EMD Rs. 75,000/-

The copy of terms & conditions regarding the auction dated 08.07.2021 is available at the office of the undersigned from 08.06.2021, The Inspection of the said property/ paper will be available on demand from 09.06.2021 to 07.07.2021 between 10.15 a.m. to 4.30 p.m. Proposed bidder is required to deposit their own. bid offer letter, along with EMD by way of Pay Order/Demand Draft/Cheque, on or before 08.07.2021 during the office time. And same will be open at 05.00 pm on 08.07.2021 at Head Office.

If no bid offer received on the auction date the same will be conducted on 15.07.2021 as per same advertisement and same terms and condition.

The undersigned has absolute right to accept or reject the bid or adjourn/postpone /cancel the auction without assigning any reason and also to modify any term & condition of this sale without any prior notice.

Place : Dombivli Seal Date: 08/06/2021

Sd/-(Somnath S. Mane) Recovery Officer For The Abhinav Sahakari Bank Ltd.

ो बेक ऑफ़ बड़ोदर C, P. TANK Branch : Halai Lohana Mahajan Bulding, 6/10, Dr. Babasahet Bank of Baroda Jaykar Marg, Mumbai - 400 002. India Tel.: 91-022-2382 1728 / 2382 (24) 2388 950 (40)/ 1288 9504 (40) E-mail: cytank@bankofbaroda.co.ir

CPTANK, MUMBA NOTICE TO BORROWER (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

M/s Pratik International

Prop. Mr. Kallash Chand Bansal Jai Hind Estate, Building No. 1-B, 3rd Floor, Flat No. 6, Dr. A M Road, Bhuleshwar, Mumbai – 400 002

lo, Mr. Kailash Chand Bansal, Proprietor

Nys Frank Mediadolar Flat No. 904, 9th Floor, B Wing, Bldg No. 2, Sumer Tower, New Prabhdevi Road, Prabha Devl Mumbai – 400 025

Re: Credit facilities with our CPTank Branch.

. We refer to our letter No. DRMCC/03/01 dated 08.03.2021 conveying sanction of various receit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

S.N	Acct No.	Nature & Facility Type	Limit (Rs in INR)	ROI	O/s Amt	Int Applied till
1.	03900500000029	Cash Credit (Hypo)	0.00	13.25	5,664.00 + Int thereon	31.03.2021
2.	03900600001306	WCTL	270,00,000.00	8.10	270,00,000.00 + Int thereon	-
3.	03900600001307	FITL	32,00,000.00	7.60	21,09,000.00 + Int thereon	-
4.	03900600001302	BGECLS - TL	54,00,000.00	7.85	54,25,057.96 + Int thereon	27.03.2021
	TOTAL		356,00,000.00		345,39,721.96 + Int thereon	

Security Agreement with brief description of securities: Primary Security Hypo. Of all Stock(s) and Book Debt(s)

> 1. Equitable Mortgage of Property situated at 1-B, Jai Hind Building, 3rd Floor, Block No. 6, Dr. A M Road, Bhuleshwar, Mumbai – 400 002 in the name of proprietor Mr. Kailash Chand Bansal bounded as under North: Jai Hind Estate Building No. 2 CHSL South: KhauGali East: Dr. A M Road West: Dena Bank (Now Bank of Baroda)

Name	FDR Account Numbers
Mani Devi Bansal	03900300041018
50 US 50 NOSSO	03900300041017
Kailash Chand Bansal	03900300041067
Section of the Control of the Contro	03900300041068
	03900300008464
	03900300008465
	03900300008466
	03900300010239
	03900300008611
	03900300006058
Kailash Chand Bansal HUF	03900300030985
	02000200020000

I. In the letter of acknowledgement of debt dated 17.03.2021 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs. 345.09 lakhs as on 17.03.2021. The outstandir amount stated above include further drawings and interest upto as mentioned in the table above. Other charges debited to the account are Rs. 9,500.00

As you are aware that you have defaulted in submission of Stock and Book Debt statement since the month of October 2020 and ABS for the FY ending 2020 within the stipulated time Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 31.03.2021 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have no complied to the terms and conditions stipulated

Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of you account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforce of Security Interest Act. 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 345,49,221.96, as stated in para 1 above, within date of this notice. We further give you notice that failing payment of the above amour with interest, penal interest if any, interest reversal amount (as mentioned in the table mentioned in para 1) and any other charges if any till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act,

Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.

We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease of otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prio written consent. We may add that non-compliance with the above provision contained section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the dat of publication of notice for public auction/inviting quotations/tender /private treaty. Pleas note that after publication of the notice as above, your right to redeem the secured asset will not be available.

Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Sd/-(Ambuj Kumar) Luthorized Office

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public in general that, on behalf of our client who is going to enter into Agreement for Sale/Sale Deed for Purchase of Land situated at Village – Taloje Majkur, Taluka – Panvel Dist. – Raigad shown in the records of rights against names as below. The details of the land are as follows:

Survey No. Hissa No. Area H.A.P. Assessment Name of Land Owner Kashinath Tukaram Patil 0-39-0

Any person/s having any claim against or to the said land by way of sale, mortgage, charge, gift, lease, easement, use, trust, possession, inheritance, lien or otherwise howsoever is required to make the same known to the undersigned in writing at the office address given herein below within a period of 15 days from the date of publication hereof, otherwise the Agreement for Sale/Sale Deed will be completed without reference to such claims and the same if any, will be deemed to have been waived.

Adv. Shantaram C. Bedekar

Office: Shop No. 202, 2nd floor, Trimurti Arcade, Near Uran Naka Road, Old Panvel, Tal. Panvel, Dist. Raigad - 410206, M.No - 8692944833.



2rd floor, Coral Square Bldg., infront of Suraj waterpark, Godbunder Road, Thane (W)-400 615.
• PH. No. (022) 2597 4043 & 2597 5578

DEMAND NOTICEU/s 13 (2) Read with Sec. 13 (3) of SARFAESI Act, 2002

The Authorized Officer of the Bank has issued demand notices in compliance of section 13(2) of SARFAESI Act. 2002 to the below mentioned Borrower / Guarantors demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details. The said notices are returned undelivered / un-served. Hence this publication of the Demand notice is made for notices to the following Borrowers / Guarantors.

Name and Address of the Borrowers & Guarantors	Description of Property
Address: - Hoom No. B/Z, Biog. 5, 1 Floor, Basant Park, Upp. Chembur, Police Station, Chembur, Mumbai-400 074; CC: Flat No. 1801, 18th Floor, D-Wing, Palava Marvella, B, C, D, E, F, G Project Palava-2, Khoni Vill., Kalyan Tal., Thane Dist. 421 201. Mrs. Sneba Badhyashyam Madhyan	Marvella, B, C, D, E, F, G Project Palava-2, Khoni Village, Kalyan
Amount due to Bank as per Notice	Date of Demand Notice
₹ 13,35,680.44 + further Int. thereon & Other Charges.	05.05.2021

hereas on the request of the Borrowers & Guarantors as mentioned above UNION BANK OF INDIA (E-ANDHRA BANK) Vashi Branch has sanctioned the credit facilities. The above account has been classified as NPA due to non payments of principal and interest thereo and consequently the notices of demand issued to the Borrowers & Guarantors on the above mentioned dates & on the given address under section 13 sub section (2) of THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 but it was returned un-served.

Whereas the aforesaid dues of the bank are secured by the securities mentioned against the name of the Borrowers / Guarantors, the aforesaid Demand is hereby made against borrowers and guarantors under section 13 sub section (2) of the said Act, all at the above addresses through this notice to repay the above noted dues to the bank mentioned against their names plus upto date interest within 60 days from the date of notice failing which the bank will proceed further to take steps U/s. 13 sub section (4) of the SARFAESI ACT 2002. All the above borrowers and guarantors advised not to sell, transfer to any other type of transfer of the above mentioned properties mortgaged with the bank without prior approval o the bank. The Borrowers / Guarantors are advised to collect **ORIGINAL NOTICE** issued U/s. 13 (2) from the undersigned on any working day. Date: 08.06.2021

Place: Thane

Authorised Officer, UNION BANK OF INDIA



Aptech Limited

Registered Office: Aptech House, A-65, M.I.D.C., Marol, Andheri (East), Mumbai – 400093. Tel.: 022 68282300 • Fax: 022 28272399 CIN -L72900MH2000PLC123841

Website: www.aptech-worldwide.com Email:investors_relations@aptech.ac.in; cs@aptech.ac.in

NOTICE OF 21ST ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 21st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, July 1, 2021 at 4.00 p.m. through Video Conferencing/ Other Audio-Visual Means "VC/OAVM") Facility to transact the business as set out in the AGM Notice.

In view of the outbreak of the COVID-19 pandemic and pursuant to General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020 and 13th January 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May 2020 and 15th January, 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") the 21st AGM of the Company is being conducted through VC/OAVM. which does not require physical presence of members at a common

In compliance with aforementioned Circulars, the 21st AGM of the Company will be held on Thursday, July 1, 2021 at 4.00 p.m. (IST through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") Further, copy of the Annual Report of 2020-21, inter-alia, containing the Notice of 21st AGM, Directors' Report, Auditors' Report Standalone and Consolidated Financial Statements for the Financial Year ended March 31, 2021, has been sent on Monday, 07th June 2021 by electronic mode to all the members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participants (DPs).

Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2020-21 available on the website of the Company aptech-worldwide.com and website of the Stock Exchanges i.e BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on KFin's website at https://evoting.kfintech.com.

Members holding shares in physical and in dematerialized form, as on cut-off date i.e.24th June, 2021 may cast their vote electronically on the business set out in the notice of the AGM through electronic voting

system of KFin Technologies Private Limited ("KFin") All the Members are hereby informed that,

the business, as set out in the Notice of AGM, may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM.

the remote e-voting period commences on Sunday, 27th June, 2021 from 10.00 a.m. (IST) and ends on Wednesday, 30th June, 2021 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting shall be disabled by KFin after 5.00 p.m. IST on 30th June, 2021 and once the vote on a Resolution is casted by the Member, the member shall not be

allowed to change it subsequently. the cut-off date for determining the eligibility to vote by remote evoting or e-voting system at the AGM shall be Thursday 24th June,

any person who acquire shares and become a member of the Company after the date of dispatch of the notice and holding shares as on the cut-off date may obtain user ID and password by sending a letter to the Registrar and Share Transfer Agent viz, KFin Technologies Private Limited, Selenium, Tower B, Plot No- 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Hyderabad Rangareddi - 500032 or by sending an email to einward.ris@kfintech.com. However, if such member is already registered with KFin for remote e-voting, he/she/it can use the

existing login user id and password for casting the vote. the Company will provide the facility for e-voting at the AGM for all those members who shall be present at the AGM to be held through VC/OAVM but have not casted their votes by availing the

remote e-voting facility. a member can participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to

vote again in the Meeting. vii. a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by depositories as on the cut-off date i.e. Thursday 24th June, 2021 shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting in the

viii. The detailed procedure and instruction for remote e-voting and e-voting during AGM are given in the Notice of 21st AGM.

In case you have not registered your email address with the Company/ Depository participant, please follow below instructions to register your email ID for obtaining Annual Report and login details for remote e-voting and e-voting during the AGM:

Form	transfer Agent of the Company ("KFin") at einward.ris@kfintech.com providing Folio No., Name of Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back) and self attested scanned copy of PAN card for registering email address.
Members holding shares in Demat Form	Kindly contact your Depository Participant (DP) and register your email address as per the process advised by DP

Members holding Send a request to KFin Technologies

a. In case of any queries pertaining to e-voting, you may refer to the 'Frequently Asked Questions' (FAQs) for members and 'e-voting user manual' for Members available in the Downloads section of website of KFINTECH at https://evoting.kfintech.com or contact Mr.Anil Dalvi, Manager at KFin on 040-67161631, E-mail ID : einward.ris@kfintech.com. or at their toll-free number: 1800 1800-309-4001

A K Biyani

Date: 20.05.2021

Chief Manager, CPTank

For Aptech Limited

Place: Mumbai Date: 07.06.2021 Company Secretary